#### RAMGOPAL POLYTEX LIMITED



Nariman Point, Mumbai - 400 021.

Tel: + 91-22-61396800, 22834838, Fax: + 91-22-22851085

Website: www.ramgopalpolytex.com / E-mail: rplcompliance@ramgopalpolytex.com

CIN: L17110MH1981PLC024145

Date: September 03, 2022

BSE Limited.

P. J. Tower, Dalal Street,

Mumbai - 400001

SCRIP CODE: 514223

The Calcutta Stock Exchange Association Ltd. 7, Lyons Range, Murgighata, Dalhousie,

Calcutta - 700 001

SCRIP CODE: 10028131

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Advertisement Notice to the Shareholders of 41st Annual General Meeting

Ref: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with Ministry of Corporate Affairs Circulars, please find enclosed Public Notice Published on September 03, 2022 in "Financial Express" (in English) and on September 03, 2022 in "Pratahkal" (in Marathi), inter-alia informing about the 41st (forty-first) Annual General Meeting of the Company to be held on Friday, September 30, 2022 at 2:00 p.m. IST through video conferencing (VC)/other audio visual means (OAVM).

This information is also being uploaded on the Company's website at www.ramgopalpolytex.com

We request you to take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Ramgopal Polytex Limited

Manorama Yadav Company Secretary and

Compliance Officer

(ICSI Membership No.: A36619)

Encl: As above

SATURDAY, SEPTEMBER 3, 2022

(Formerly known as Delhivery Private Limited) CIN: L63090DL2011PLC221234

**DELHIVERY LIMITED** 

# INFORMATION REGARDING 11<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

Members may please note that the 11th Annual General Meeting ('AGM') of Delhivery Limited ('Company') will be held through VC / OAVM on Thursday, September 29, 2022 at 11:00 AM (IST) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act'), rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with general circular nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 2/2022 dated May 05, 2022 issued by Ministry of Corporate Affairs and circular no. SEBI/HO/CFD/CMD/2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI and other applicable circulars issued in this regard (collectively referred as 'Circulars'), to transact the business(es) as set out in the notice of AGM ('Notice'). Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Act.

In compliance with the above Circulars, the Notice and Annual Report 2021-22 ('Annual Report') will be sent, in due course, only through electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participants ('DPs'). The same will also be available on the website of the Company at www.delhivery.com, Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, Company's Depository i.e. National Securities Depository Limited at https://www.evoting.nsdl.com/ and Registrar and Transfer Agent of the Company i.e. Link Intime India Private Limited ('Link Intime') at www.linkintime.co.in. The copies of the Notice along with Annual Report for the FY 2021-22 shall be sent to those Members who request for the same.

## Manner of casting vote (s) through e-voting:

Members can cast their vote(s) on the business(es) as set out in the Notice through electronic voting system ('e-voting') The manner of voting, including voting remotely ('remote e-voting') by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.

# Manner of registering / updating e-mail address:

- a) Members holding share(s) in physical mode: by registering e-mail address with Link Intime. Click the link on their website www.linkintime.co.in at the Investor Services tab, choose the E-mail Registration heading and follow the registration process as guided therein. The Members are requested to provide details such as Name, DP ID, Client ID/ PAN, mobile number and e-mail ID. In case of any query, a member may send an e-mail to Link Intime at rmt.helpdesk@linkintime.co.in.
- b) Members holding share(s) in electronic mode; by registering/updating their e-mail ID in respect of demat holdings with the respective DPs by following the procedure prescribed by the DPs for receiving all communications from the Company

Members are requested to carefully read the Notice and in particular, instructions for joining AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

> By Order of the Board of Directors **For Delhivery Limited**

Sd/-

**Sunil Kumar Bansal** 

**Company Secretary and Compliance Officer** Place: Gurugram

Registered Office: N24-N34, S24-S34, Air Cargo Logistics Centre-II, Opposite Gate 6 Cargo Terminal, IGI Airport, New Delhi 110037 Corporate Office: Plot No.-5 Sector-44 Gurugram, Haryana 122002 **Web:** www.delhivery.com, **Email:** corporateaffairs@delhivery.com, **Contact No.:** +91 124 6225602



# **BF UTILITIES LIMITED**

Date: September 01, 2022

Regd. Off.: Mundhwa, Pune Cantonment, Pune-411036 CIN: L40108PN2000PLC015323 Website: www.bfutilities.com Tel.: +91 7719004777 Email: Secretarial@bfutilities.com

### Notice of Twenty Second Annual General Meeting, and Remote E-Voting information

Notice is hereby given that the 22<sup>rd</sup> Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, September 29, 2022 at 11:00 a.m. (I.S.T.) through Video conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in accordance with the provisions of General Circular Nos. 02/2022 dated May 05, 2022, 02/2021 dated January 13, 2021 20/2020 dated May 05, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 14/2020 dated April 08, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 2022, SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) and the provisions of applicable laws to transact the business as set out in the Notice convening the 22<sup>™</sup> AGM.

In accordance with the Applicable Circulars, the Notice of AGM and the Annual Report for FY 2021-22 has been sent by e-mail to the Members whose e-mail IDs are registered with the Depository Participants (DPs) or Link Intime India Private Limited, the Registrar and Transfer Agent (RTA/LIIPL) of the Company or the Company itself. The dispatch of the Notice of AGM through email has been completed on September 1, 2022

The Notice of AGM and Annual Report for FY 2021-22 are also available on the website of the Company at www.bfutilities.com. website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com.

In terms of the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members holding shares in physical or demat form as on the cut-off date i.e. September 22, 2022, may cast their vote electronically on the business as set out in the Notice of 22<sup>rd</sup> AGM of the Company through e-voting platform of NSDL. The detailed instructions for e-voting and for attending the AGM through VC/ OAVM are contained in the Notice of 22<sup>nd</sup> AGM. In this regard, kindly note as follows:

1. The businesses as set forth in the Notice of the AGM will be transacted by electronic means through e-voting platform of NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

The remote e-voting shall commence on Monday, September 26. 2022 at 9.00 a.m. and ends on Wednesday, September 28, 2022 at

5.00 p.m. 3. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic

means or at the AGM is September 22, 2022. The remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. or

Wednesday, September 28, 2022. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail of the facility of remote

e-voting as well as e-voting during the AGM. Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM facility, but shall not be allowed to cast their votes again.

7. Members present at the meeting through VC / OAVM facility and who had not cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The instructions for attending the AGM through VC / OAVM are provided in the Notice of the AGM.

member after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. September 22, 2022, may obtain the User ID and Password by sending the request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

In case of queries regarding e-voting / attending AGM through VC. OAVM, members may refer to the Frequently Asked Questions (FAQ's) for members and e-voting manual available at https://www.evoting.nsdl.com, under help section or write an email to evoting@nsdl.co.in or contact Ms. Sarita Mote, Assistant Manager at SaritaM@nsdl.co.in or contact Mr. Umesh Sharma, of Link Intime India Private Limited (Registrar & Transfer Agent) on umesh.sharma@linkintime.co.in or call on 020-26161629 . By order of the Board of Directors

For BF Utilities Limited

Binani

BEAJ BINANI GROUP

# **BINANI INDUSTRIES LIMITED**

Registered Office: 37/2, Chinar Park, New Town, Rajarhat Main Road, P.O. Hatiara, Kolkata- 700157, Tel.: 8100326795, Fax: 033-40088802, E-mail: pb@binani.net Corporate Office: Mercantile Chambers, Ground Floor,12, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbal - 400 001. Tel.: 022-4126 3000/01/02

NOTICE OF THE FIFTY- NINTH ANNUAL GENERAL MEETING - REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Fifty-Ninth Annual General Meeting ("AGM") of the members of Binani Industries Limited will be held on Tuesday, September 27, 2022 at 2:00 p.m. through video conferencing facility ("VC") or other audio visual means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI" (Listing Obligations and Disclosure Requirements ) Regulations, 2015 read with read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and 2/2022 dated May 5, 2022 issued by Ministry of Corporate Affairs and SEBI vide its circular dated 12th May, 2020, 15th January, 2021 and 13th May, 2022 to transact the business as set out in the Notice calling the 59th AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 the Companies Act, 2013.

In compliance with the relevant Circulars, the Annual Report and Notice of the AGM for the financial year 2021-22, have been emailed on September 02, 2022 only to those Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participants. The aforesaid documents are also available on the Company's website at www.binaniindustries.com and the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com. The documents referred in the notice of the 59th AGM shall be made available for inspection by the members, without any fee, only in electronic mode, from the date of circulation of this Notice up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to pb@binani.net.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, September 20, 2022 to Tuesday September 27, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

Members who would like to express their views/ask questions during the meeting may register themselves as a speaker by sending their request mentioning their name, demat account number/folio number, email ID, mobile number to the e-mail id pb@binani.net by Saturday, September 24th 2022. Those members who have registered themselves as speakers will only be allowed to express their views/ask questions during the meeting subject to the availability of time

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to offer to its members the facility of "remote e-voting" provided by National Securities Depositories Limited (NSDL) to enable them to cast their vote by electronic means on all the resolutions as set out in the said Notice. All the members are further informed

 a. the business as set out in the Notice of AGM may be transacted by electronic means; 2022 at 9:00 a.m. (IST) and ends on Monday, September 26, 2022 at 5:00 p.m.

 the Cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting. at the time of the AGM is Tuesday, September 20, 2022;

d, any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the Company sends the Notice of the 59th AGM by email and who holds shares as on the Cut-off date i.e. Tuesday, September 20, 2022 may obtain the user ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or to the Company's email addresses at vahini@binani.net / sauvik.nayak@binani.net. However, if a member is already registered with NSDL for remote e-Voting then the existing user ID and password may be used for casting of vote.

 e. In addition, the facility for e-voting shall be made available at the Fifty-Ninth AGM. and Members attending the same who have not cast their votes through remote evoting shall be eligible to vote at the said AGM.

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their vote again. g. Members may note that the remote e-voting module shall be disabled by NSDL at

5:00 p.m. on September 26, 2022 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;

h. a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting or e-voting at the time of AGM;

For the process and manner of remote e-voting, members may go through the instructions in the Notice convening the AGM and in case of gueries may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call at toll free no.: 1800-222-990 or send a request to Mr Amit Vishal, Sr. Manager and Ms. Pallavi Mhatre, Manager at evoting@nsdl.co.in. Members are advised to register/update their e-mail address with their DPs in case of shares held in electronic form and to the Company and/or the RTA (Link Intime India Private Limited) in case of shares held in physical form for receiving all communications, including Annual Report, Notices, Circulars etc. by email from the Company in future. Members are also requested to read the Notes set out in the Notice of the AGM and in particular the instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

For Binani Industries Limited

Visalakshi Sridhar

MD, CFO and Company Secretary DIN: 07325198

JMG CORPORATION LIMITED

CIN: L31104DL1989PLC362504 Regd. Off.: 574, 2nd Floor, Main Road, Chirag Delhi, New Delhi-110017 Phone: 011-41834411 / 41834111, E-mail: info@jmg-corp.in; Website: www.jmg-corp.in NOTICE OF THE 33RD ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO-VISUAL MEANS Notice is hereby given that 33rd Annual General Meeting ("AGM") of JMG Corporation Limited ("the Company") will be held through video conferencing (VC)/ other audio visual means (OAVM) or Tuesday, 27th September, 2022 at 12:00 P.M. (IST) without physical presence of the members at the venue in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular Nos. 20/2020 dated 5th May, 2020 and 02/2022 dated 5th May, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) readwith SEBI Circular dated 13th May, 2022 which also has allowed listed entities to send their Annual Report in electronic mode (collectively referred to as Circulars). The venue of the said meeting shall be deemed to be the Registered Office of the Company at 574, 2nd Floor, Main Road, Chirag Delhi, New Delhi-110017.

The Members can attend and participate in the AGM through VC/OAVM only. Detailed instructions for joining the AGM will be provided in the Natice of AGM. Members attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Members may further note that in pursuance of above stated circulars and also in furtherance of Go-Green initiative of the government, the Notice of the 33rd AGM and Annual Report fo the financial year 2021-22, will be sent through electronic mode only to those members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfe Books of the Company will remain closed from Wednesday, 21st September, 2022 to Tuesday, 27th September, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. Members may also note that the Company will be availing e-voting services of National Securities Depository Limited to enable its Members to cast their vote on resolutions set forth

The Company has fixed Tuesday, 20th September, 2022 as the "cut -off date" for determining the eligibility of the members to vote by remote e-voting or e-voting during the AGM. Members may note that the remote e-voting period shall commence on Sunday, 24th September, 2022 (9:00 A.M.) (IST) and end on Monday, 26th September, 2022 (5:00 P.M.) (IST). Additionally,

the Company will be providing e-voting system for casting vote during the AGM. Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Company can cast their vote through remote e-voting or through the e voting system during the meeting in the manner as provided in the notice of AGM. in case of any queries/grievances, Members may refer to the "Frequently Asked Questions (FAQs) for Members and participation in AGM and remote e-Voting user manual for Members" available

at the downloads section of http://www.evoting.nsdl.com or call the toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30. Members may also write an email to company at info@jmg-corp.in Members may note that the detailed procedure for remote e-voting / e-voting during the AGM is also mentioned in the notice of AGM. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website i.e. www.jmg-corp.in, websites of the Stock Exchanges where the shares of the Company are listed, i.e. BSE Limited www.bseindia.comand on the

website of National Securities Depository limited at www.evoting.nsdl.com in due course of time The above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars issued from For JMG Corporation Limited

Nisha Kumari (Company Secretary)

# RAMGOPAL POLYTEX LIMITED

Date: September 02, 2022

Regd. Office: Greentex Clearing House, B - 1, 2 & 3, Gosrani Compound, Rehnal Village, Bhiwandi, District- Thane - 421302.

Corp. Office: 701, Tulsiani Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021. Tel: + 91 22 22834838. Fax: + 91 22 22851085 E-mail id: rplcompliance@ramgopalpolytex.com, Website: www.ramgopalpolytex.com

#### INFORMATION REGARDING 41<sup>ST</sup> ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

NOTICE is hereby given that the Forty-first (41st) Annual General Meeting (AGM) of the Members of Ramgopal Polytex Limited will be held on Friday, September 30, 2022 at 2:00 p.m. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice convening 41st AGM, in compliance with the Companies Act, 2013 and MCA circular dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020 January 13, 2021, December 08, 2021, December 14, 2021 and May 05, 2022 and SEBI Circular dated May, 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 (collectively referred to as "Circulars"). Members will be able to attend and participate in the AGM by VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the numose of reckoning the quorum under Section 103 of the Act

In compliance with the aforesaid Circulars the Notice of the 41st AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 will be sent through electronic mode only to those Members, whose e-mail addresses are registered with the Company Registrar and Share Transfer Agents ('RTA') / Depository Participants. The requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed with vide said MCA and SEBI Circulars. Members can join and participate in the 41st AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the 41st AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through e-voting system during the 41st AGM are provided in the Notice of the 41st AGM.

The Notice of the 41st AGM along with Annual Report will also be available on the Company's website viz. www.ramgopalpolytex.com, website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") viz. www.evotingindia.com and on website of BSE Limited at www.bseindia.com respectively. The Company has fixed Friday, September 23, 2022 as 'Cut-off date' for determining

entitlement of members for attending the 41st AGM and e-voting for the financial year ended 31st March, 2022 In case a member has not registered his / her e-mail address with the Company / RTA Depository Participant, he / she can follow below instructions for registration of his/her

email id for obtaining Annual Report and login details for e-voting: Physical Shareholders holding share in physical mode can Register / update their Holding e-mail ID, Mobile Number and Bank Account details by furnishing the said

details in Form ISR-1 and other relevant form(s) prescribed by SEBI with the Company's Registrar and Transfer Agent, Bigshare Services Private Limited at S6-2, 6th floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093 or by sending an email at investor@bigshareonline.com The said Forms are available on the website of Company's RTA at www.bigshareonline.com and on the website of the company at www.ramgopalpolytex.com or by sending an email at investor@ramgopalpolytex.com

Demat | Shareholders holding shares in the Demat mode can update their e-mail Holding ID, Mobile Number and Bank details with their respective Depository

The members will have an opportunity to cast their vote remotely and during the 41s AGM on the business as set forth in the Notice of the 41st AGM through the electronic voting system. The manner of remote e-voting and e-voting during the 41st AGM shall be provided in the Notice of the 41st AGM. For Ramgopal Polytex Limited

Place: Mumbai Date: September 02, 2022

Manorama Yadav Company Secretary & Compliance Officer (ICSI Mem. No.: A36619)

### INFORMED TECHNOLOGIES INDIA LIMITED CIN L99999MH1958PLC011001

Regd. Office: 'Nirmal', 20th Floor, Nariman Point, Mumbai - 400021 Tel# +91 22 2202 3055/66 | Email: itil investor@informed-tech.com Website: www.informed-tech.com

# NOTICE OF 64" ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the Sixty Fourth Annual General Meeting (AGM) of the Members of Informed Technologies India Limited will be held on Friday, September 23, 2022 at 2:00 PM through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OVAM") without physical presence of the members to transact the business as set out in the Notice convening 64" AGM, In compliance with the Companies Act, 2013 and MCA circular dated May 5, 2020 read with Circulars dated April 08, 2020 and April 13, 2020 and January 13, 2021 and SEBI Circular dated May, 12, 2020 and January 15, 2021 (collectively referred to as "Circulars"). Members will be able to attend and participate in the AGM by VC/OVAM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under

In compliance with the aforesaid Circulars, the Electronic copy of the Notice of the AGM and Annual Report 2021-22 have been sent to all Members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant on Thursday, September 01, 2022. The Notice of AGM and Annual Report is also available on the website of the Company www.informed-tech.com. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with their Depository Participants ("DP") by following procedure prescribed by DP. Further, Members holding shares in Physical mode are requested to register/update their email addresses with the Company by writing to the Company at itil investor@informed-tech.com or to the Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Pvt Ltd at mt.helpdesk@linkintime.co.in along with necessary details like Folio No., Name of member(s) and self-attested scanned copy of PAN Card or Aadhar Card.

It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules thereon, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 17, 2022 to Friday, September 23, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM. Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with rules thereon and pursuant to Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and aforesaid circular, the Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting").

Mr. Sanam Umbargikar, Partner of M/s. DSM & Associates, Practicing Company Secretaries has been appointed by the Board of Directors of the Company as Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and e-voting at the AGM to be conducted at the meeting in a fair and transparent manner.

Detailed procedure for remote e-voting/e-voting, updating email id and attending AGM through VC/OAVM has been set out is provided in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

1. The remote e-voting will commence on Tuesday, September 20, 2022 (9:00 AM) and ends on Thursday, September 22, 2022 (5:00 PM). Cut-off date for e-voting - Friday, September 16, 2022. E-voting at the AGM - From Commencement of the AGM till conclusion of AGM.

4. A member can opt for only one mode of voting i.e. remote e-voting or e-voting

5. The members who have casted their votes by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. If any Votes are cast by the shareholders through the e-voting available during the AGM and if the same shareholders have not participated in the

meeting through VC/OAVM facility, then the votes cast by such shareholders shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the shareholders attending the meeting. Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date may go through the remote e-voting instructions displayed on

the Company's website or on the website of CDSL. The procedure for e-voting on the day of the AGM is same as the instructions mentioned above for Remote e-voting. Member will be provided with a facility to attend the AGM through VC / OAVM

through the CDSL e-Voting system. Members may access the same at www.evotingindia.com under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for VC / OAVM will be available in shareholder/members login where the EVSN of Company will be displayed. The results of the remote e-voting and e-voting shall be declared within two

working days from the conclusion of the AGM. The results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.informed-tech.com and on the website of the CDSL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing. The results shall also be immediately forwarded to the BSE Limited. Any queries or grievances connected with the remote e-voting may be addressed to CDSL at the designated e-mail id helpdesk.evoting@cdslindia.com or may

contact on toll free number provided by CDSL: 18002005533. For Informed Technologies India Limited

Mumbai, September 01, 2022

Anita Pagare

Place: New Delhi Company Secretary (ACS: 47696) Date: 02.09.2022

# SHREEYAM SECURITIES LIMITED

(Formerly Known as Escorts Securities Limited) 701, 7th Floor, Ansal Bhawan Building, 16 Kasturba Gandhi Marg New Delhi -110001 CIN: U74899DL1994PLC062140 Tel No.: 011-43587500 Email Id.: complianceofficer@shreeyamsecurities.com Website: www.shreeyamsecurities.com

PUBLIC NOTICE

SURRENDER OF SEBI PORTFOLIO MANAGER REGISTRATION Shreeyam Securities Limited (formerly known as Escorts Securities Limited) is registered with SEBI as a Portfolio Manager under Securities and Exchange Board of India (Portfolio Managers), Regulations bearing

SEBI Registration No. INP000001454. As a Part of Business Reorganisation, Shreevam Securities Limited is surrendering the SEBI Registration under Portfolio Management Services (PMS). In view of the same, any aggrieved party may make any representation against the Surrender before the Company and/or SEBI within 15 Days from the date of this Notice.

SEBI Registration No.: INP000001454 Category of Intermediary with SEBI: Portfolio Manager.

For Shreeyam Securities Limited

Date: September 02, 2022

Deepika Singhvi

### Place: New Delhi (Company Secretary) SHREEYAM SECURITIES LIMITED

(Formerly Known as Escorts Securities Limited) 701, 7th Floor, Ansal Bhawan Building, 16 Kasturba Gandhi Marg New Delhi -110001 CIN: U74899DL1994PLC062140 Tel No.: 011-43587500 Email Id.: complianceofficer@shreeyamsecurities.com

# PUBLIC NOTICE

Website: www.shreeyamsecurities.com

SURRENDER OF SEBI MERCHANT BANKING REGISTRATION

Shreevam Securities Limited (formerly known as Escorts Securities Limited) is registered with SEBI as a Merchant Banker under Securities and Exchange Board of India (Merchant Bankers), Regulations bearing SEBI Registration No. INM000010726.

As a Part of Business Reorganisation, Shreeyam Securities Limited is surrendering the SEBI Registration under Merchant banking Services. In view of the same, any aggrieved party may make any representation against the Surrender before the Company and/or SEBI within 15 Days from the date of this Notice.

SEBI Registration No.: INM000010726

Category of Intermediary with SEBI: Merchant Banker. For Shreeyam Securities Limited

Date: September 02, 2022 Place: New Delhi

103 of the Companies Act, 2013.

Deepika Singhvi (Company Secretary)

इंजीनियर्स ENGINEERS इंडिया लिमिटेड EIL INDIA LIMITED

ई-मेल / e-mail: company secretary@eil.co.in, दूरमाष / Phone: 011-26762855/2580 कंपनी सचिवालय / COMPANY SECRETARIAT NOTICE OF THE 57™ ANNUAL GENERAL MEETING

पंजीकृत कार्यालय : इंजीनियर्स इंडिया भवन, १ भीकाजी कामा प्लेस, नई दिल्ली--110086 भारत

Regd.Office: Engineers India Bhawan, 1, Bhikaji Cama Place, New Delhi - 110066, India

INFORMATION ON E-VOTING/RECORD DATE

The 57" Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, the 27th September, 2022 at 3:00 P.M. (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice calling the AGM, in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with Circular No.14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 & Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 19/2021 dated December 08, 2021 and Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and Circular No. 2/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI HO/ CFD/ CMD2/ CIR/ P/ 2022/62 dated May 13, 2022 (Collectively called "Relevant Circulars") without physical presence of the Members of the Company at a common venue. Members participating through VC/

OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under section

In compliance with the relevant circulars & statutory provisions, the Notice of the AGM and the standalone and consolidated financial statements for the financial year 2021-22, along with Directors' Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on 1" September, 2022 to the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s) or have temporarily updated their email id with our Registrar and Share Transfer Agent (RTA), Alankit Assignments Limited at https://mailupd.alankit.com/ for the purpose of sending Annual report and AGM notice. Physical copies of the Notices alongwith the Annual Report for FY 2021-22 are being sent by post to those shareholders who have requested. Members desiring a physical copy of Annual Report can send their request to Company/RTA at company.secretary@eil.co.in or rta@alankit.com. The aforesaid documents are also on the Company's website at www.engineersindia.com, on the website of the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of National Securities Depository Limited (NSDL) agency for providing the remote e-Voting and e-voting facility during the AGM) at www.evoting.nsdl.com. The documents referred to in the Notice of the AGM are available on the website of the Company for inspection.

# Instruction for remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely, using the electronic voting system on the dates mentioned herein below ("remote e-voting"). Further, the facility for electronic voting through electronic voting system

AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote electronically during the AGM. The Company has engaged the services of NSDL as the agency to provide e-voting facility.

will also be made available during the AGM and members attending the

Information and instructions relating to e-voting have been sent to the

members through e-mail. The login credentials of remote e-voting should be used for attending the AGM through VC / OAVM. The manner of remote e-voting and electronic voting during the AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting : 9:00 A.M. (IST) on Friday, 23" September, 2022 End of remote e-voting: 5:00 P.M. (IST) on Monday,

26th September, 2022

time and the remote e-voting module shall be forthwith disabled after expiry of the aforesaid period. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and

on the cut-off date, i.e., Tuesday, 20th September, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the AGM and electronic voting during the AGM. Manner of registering / updating email addresses is as below:

 Members holding shares in physical mode, who have not registered. updated their email addresses with the Company, are requested to

approach our RTA of the Company Alankit Assignments Limited having office at 205-208, Anarkali Complex, Jhandewalan Extension, New Delhi-110055 or send email at rta@alankit.com Members holding shares in dematerialized mode, who have not registered / updated their email addresses with their Depository

Participants, are requested to register / update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat Any person, who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM or any member whose email id is not registered

and holding shares as on the cut-off date may obtain the login

credentials, by sending a request to NSDL at evoting@nsdl.co.in, in the

manner as provided in the instruction given in the Notice of the AGM, which is available on Company's website and NSDL's website. Such members may cast their votes using the e-voting instructions, in the manner specified by the Company in the Notice of AGM.

The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at

The Members may also note that Company has fixed Monday, 5" September, 2022 as the Record Date for the purpose of ascertaining the entitlement of final dividend (of ₹1/- per equity share) for the financial year ended 31" March, 2022, if approved by members at their 57" AGM. If Members have any queries or issues regarding attending AGM &

e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com, under download section or write an email to Ms. Soni Singh at evoting@nsdl.co.in Members may also contact toll free number 18001020 990 or 1800224430. In case of any other query, you may also contact us as per the details below: Company Secretary, Engineers India Limited, Engineers India Bhawan

 Bhikaji Cama Place, New Delhi-110066, Tel: 011-26100258, Email: company.secretary@eil.co.in By order of Board of Directors

S.K.Padhi Company Secretary

financialexp.epap.in

26160084.

Place: Pune Date : September 2, 2022

8. Any person, who acquires shares of the Company and becomes a

Sd/-B. S. Mitkari Place: Mumbai Dated: September 02, 2022 Company Secretary

2 ( वत्तसंस्था ) सॉफ्ट ड्रिंक क्षेत्रात धुमाकूळ घातलेला कॅम्पा कोला ब्रॅंड लॉन्च होण्यासाठी सज्ज झाला आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी कॅम्पा कोला ब्रॅंड विकत घेतला आहे. नवी दिल्ली स्थित प्यूअर ड्रिंक्स ग्रुप रिलायन्सनं २२ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. याच प्यूअर ड्रिंक्स ग्रुप अंतर्गत 'कॅम्पा कोला' हे सॉफ्ट ड्रिंक तयार केलं जातं. अंबानींना आता सॉफ्ट ड्रिंक क्षेत्रात एन्ट्री करायची आहे. मग त्यासाठी 'कॅम्पा कोला' हा अतिशय उत्तम मार्ग ठरेल हे अचुक हेरुन अंबानींनी 'कॅम्पा कोला' बनवणाऱ्या कंपनीची खरेदी केली आहे. कॅम्पा ब्रॅंडसह रिलायन्स समूहाने सॉफ्ट ड्रिंक ब्रॅंड Sosyo देखील

टॉप-३ मध्ये; गोव्याचे संकलन ३२ टक्क्यांनी वाढले नवी दिल्ली, दि. २ ( वृत्तसंस्था ) : गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातील वस्तू व सेवा कराच्या

आपल्या ताब्यात घेतला

आहे. 'कॅम्पा ब्रॅंड' आणि

जीएसटी संकलनात

(जीएसटी) संकलनात २४ टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक जीएसटी संकलनाच्या बाबतीत केरळ आणि कर्नाटक या राज्यांसोबत महाराष्ट्राचा क्रमांक टॉप-३ राज्यांत लागला आहे. गोव्याच्या जीएसटी संकलनात सर्वाधिक ३२ टक्के वाढ झाली आहे. कर्नाटकातील वाढ २९ टक्के, तर केरळातील २६ टक्के राहिली. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने

जारी केलेल्या

आकडेवारीनुसार ऑगस्ट २०२१ मध्ये १५,१७५ कोटी रुपये असलेले महाराष्ट्राचे जीएसटी संकलन ऑगस्ट २०२२ मध्ये वाढून १८,८६३ कोटी रुपये झाले. जीएसटी संकलनातील वार्षिक आधारावरील राष्ट्रीय वृद्धी २८ टक्के राहिली. कोरोना साथ आणि रशिया युक्रेन युद्धामुळे संकटात आलेली अर्थव्यवस्था आता सुधारत असल्याचे संकेत जीएसटी संकलनातील वाढीतन मिळत आहेत. उत्तर प्रदेशसारख्या काही मोठ्या

राज्यांच्या जीएसटी संकलनातील वृद्धी मंद राहिली. उत्तर प्रदेशातील वृद्धी १४ टक्के, बिहारातील २३ टक्के आणि पश्चिम बंगालमधील वृद्धी २५ टक्के राहिली. मागील सलग ६ महिन्यांत जीएसटीचा महसूल १.४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिला आहे. या वर्षी ऑगस्ट २०२२ पर्यंत मागच्या वर्षीच्या तुलनेत जीएसटी महसुलातील वृद्धी मजबूत राहिल्याचे

दिसून आले. आर्थिक

पुनरुत्थान आणि

अनुपालनाबाबत

करण्यात आलेल्या

उपाययोजनांचा हा

देशाचे जीएसटी

परिणाम आहे. संपूर्ण

संकलन १,४३,६१२

कोटी रुपये राहिले.

:भारतात ७० च्या दशकात

'कॅम्पा कोला' हे १९७० आणि १९८० च्या दशकात दोन लोकप्रिय शीतपेय ब्रॅंड होते. १९९० च्या दशकात 'कोका–कोला' 'पेप्सिको'च्या प्रवेशानंतर या बँदची लोकप्रियता शेवरी कमी झाली. रिटेल आता या ऑक्टोबरमध्ये कोला, लिंबू आणि ऑरेंज फ्लेवर्समधील शीतपेय बाजारातील

तज्जानी दिलेल्या माहितीनुसार सुधारित कॅम्पा ब्रॅंड आता शीतपेयांच्या बाजारपेठेतील अग्रगण्य अशा पेप्सी आणि कोका-कोलाला देऊ शकतो. नवीन उत्पादन देशभरातील रिलायन्स रिटेल स्टोअर्स, जिओमार्ट आणि किराणा स्टोअर्सवर उपलब्ध असणार आहे मुंबईस्थित पेय उत्पादक प्युअर ड्रिंक्स ग्रुप हा १९४९ ते १९७० पर्यंत भारतात कोका-कोलाचा एकमेव वितरक होता.

# रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड

सीआयएन : L17110MH1981PLC024145 नोंदणीकृत कार्यालय : ग्रीनटेक्स क्लीअरिंग हाउस, बी-१, २व३, गोसरानी कंपाउंड,

रेहनाल गाव, भिवंडी, जिल्हा ठाणे ४२१ ३०२. कॉर्पोरेट कार्यालय : ७०१, तुलसियानी चेंबर्स, फ्री प्रेस जरनल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. दूर. +९१ २२८३४८३८ फॅक्स : +९१ २२२२८५१०८५

#### कंपनीची ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधातील सूचना

वाद्वारे सचना देण्यात येत आहे की. रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेडच्या सभासदांची एकेचाळीसवी (४१वी) वार्षि साधारण सभा (एजीएम) ४१ व्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु. २.०० वाजता (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) वा अदर ऑडिओ व्हिज्युअ मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून ४१ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर आयोजित करण्यात येत आ कंपन्या कायदा, २०१३ व त्याअंतर्गते संस्थापित यांच्याद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक दि. ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ०८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ व ०५ मे, २०२२ व से सर्क्युलर दि. १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ (एकत्रितरित्या सर्क्युलर म्हणून संदर्भित) यांच्य अनुपालनांतर्गत एजीएम आयोजित करण्यात येत आहे. सभासदांनी ॲक्टच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच ु नॉकिंगकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहावे.

एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१–२२ करिताचा वार्षिक अहवाल ईलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी / रजिस्ट्रर व शेअर ट्रान्स एजन्टस (आरटीए)/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांना नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठविण्यात आली आहे. सदर एमसीए . नेबी सर्क्युलर अंतर्गत वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवण आवश्यक आहे. सभासदांनी व्हीसी/ओएव्हीएम सुवि मार्फत केवळ ४१ व्या एजीएममध्ये सहभागी व्हावे. ४१ वी एजीएमची व ४१ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित ई**-**मत् प्रणाली मार्फत मतदान व परोक्ष ई–मतदानामध्ये भाग घेण्याकरिता व ४१ व्या एजीएममध्ये जोडण्याकरिता माहिती. १९ व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.ramgopalpolytex.com</u> वर, सेंट्र

डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) <u>www.evotingindia.com</u> व बीएसई लिमिटे . कंपनीने ३१ मार्च, २०२२ रोजी अखेरकरिता वित्तीय वर्षाकरिता ई-मतदान व ४१ व्या एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरि

तभासदांनी निर्धारित तारीखा अनुसार शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ निश्चित केली आहे

न्या सभासदांनी आपले ई–मेल आयडी डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले नसतील त्यांच्याकरिता एजीएमच्या सूचनेत विहि उरावांवर ई-मतदानाकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करणे व त्यांनी कंपनी/ आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सर

सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपात भागधारक आहेत त्यांनी कंपनीस लेखी स्वरूपात कंपनीसह त्यांच ईमेल आयडी नोंदणीकरण/ अद्ययावत करावे ही विनंती व investor@ bigshareonline.com वर ईमेल पाठवून कंपनीचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट बिग शेअर सर्व्हिसेस प्रा. लि. पत्ता एस६-२, ६ वा मजला, पिनकाल बिझीनेस पार्क, अहुर सेंटरच्या पुढे, महाकाली केव्ज रोड, अधेरी पूर्व मुंबई ४०० ०९३ येथे विहित स्वरूपात फॉर्म आयएसआर-१मधील सदर तपशील पाठवावा. सदर प्रपत्र कंपनीचे आरटीए www.bigshareonline.com वर उपलब्ध आहे व कंपनीची वेबसाइट www.ramgopalpolytex.com उपलब्ध investor@ramgopalpolytex.com वर ईमेल पाठवावा. भागधारक जे डिमॅट धारक शेअर्स धारक असतील त्यांनी त्यांचे ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक व बँक तपशील अद्ययावत करावे तसेच त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स समवेत

अद्ययावत करावे. तभासदांना ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत ४१ व्या एजीएमच्या सुचनेमध्ये प्रदानित व्यवसायांवर ४१ व्या एजीए म्यान परोक्षरित्या मतदान करण्याची संधी दिली आहे. ४१ व्या एजीएमची सूचनेमध्ये प्रदानित ४१ व्या एजीएमच्या दरम्य

परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाचे स्वरूप रामगोपाल पॉलीदेक्स लिमिदेडकरि

मनोरमा याद दिनांक : ०२ सप्टेंबर, २०२२ कंपनी सचिव व अनुपालन अधिका

#### कॅप्रोलॅक्टम केमिकल्स लिमिटेड

सीआयएन: L24110MH1988PLC049683 नोंदणीकृत कार्यालय: बी-३१, एम.आय.डी.सी., महाड, तालूका महाड, जिल्हा रायगड, पिन ४०२ ३०२.

ईमेल : caprolactam@gmail.com वेबसाइट : www.caprolactum.co.in ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदान माहिती याद्वारे देण्यात येते की, कंपनीची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, दि. २९ सप्टेंबर, २०२

रोजी स. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएम च्या सचनेमध्ये पार पाडण्याकरिता आयोजित केली आहे. कंपनीने शनिवार, दि. ३ सप्टेंबर, २०२२ रोजी एजीएमर्च सचना ईलेक्टॉनिक मीन्स मार्फत सभासदांना कंपनी /डिपॉझिटरी यांच्यासह नोंदणीकत केली आहे व वेळोवेळी सधारित सेबी सर्क्युलर दि. १२ मे, २०२० रोजी आयोजित केली आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>http://caprolactam.co.in</u> वरून डाउनलोड करावी व सेंट्रल सीक्युरिटीज डिपॉझिटर्र लिमिटेड (सीडीएसएल) <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध आहे. कंपनी (व्यवस्थापक व प्रशासन् नेयम, २०१४ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अनुपालन व सुधारित वेळोवेळी सेबी (सची अनिवार्यता व मिचेन आवश्यकता विनियमन) विनियमन २०१५ अंतर्गत सभासदांना सीडीएसएल द्वारे प्रदानित ईलेक्टॉनिक मतदान प्रणाली (ई-मतदान) चा वापर करून एजीएमची सचनेमध्ये सर्व ठरावांवर पार

गडण्याकरिता सुविधा प्रदान केली आहे. वरील निर्देशित तरतूद व एमसीए सर्क्युलर्स यांच्या अनुपालन टपाली मतदान सूचनेची निर्धारित तारीख गुरुवार, दि. २२ सप्टेंबर, २०२२ (निर्धारित तारीखा) आहे. परोक्ष ई–मतदान दि. २५ गर्टेंबर, २०२२ स. ९.०० वा. सुरु होत आहे व दि. २८ सप्टेबर, २०२२ रोजी ५.०० वा. संपेल. ई–मतदानार्च नेर्धारित तारीखा एजीएममध्ये ई–मतदान मार्फत सुरुवातीला मतदान करता येईल. सभासद मतदानाच्या एका मोड करित केवळ अर्थात परोक्ष ई-मतदान वा ई-मतदान एजीएममध्ये करू शकतात. सभासदांना एजीएममध्ये परोक्ष ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर आपले मत देण्याची संधी असेल. व्हीसी/ ओएव्हीए मार्फत एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिता भागधारक एजीएमच्या सचनेमध्ये कंपनीच्या दारे पदानित तपशील व व्हीसी. ओएव्हीएम सविधा मार्फत एजीएममध्ये सहभागी होउ शकतात व helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करता येईल. भागधारकांनी कंपनी कायदा अंतर्गत हेतुकरित हीसी / ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहावे. कोणाही व्यक्तीस ज्यांनी कंपनीचे शेअर्स संपादन केलेले आहेत त्यांन क्र. २०/२०२०, १४/२०२०, १७/२०२० व सर्व अन्य लागू कायदा व सर्क्युलर अनुसार कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए) द्वारे जारी व भारत सरकार व सीक्युरिटी ॲन्ड एक्सचेंज बोर्ड आफ इंडिया (सेबी) यांच्या अनुसार एजीएमर्च सचना ईलेक्टॉनिक प्रत व वार्षिक अहवाल २०२२ करिता कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्यासह नोंदणीकत आहे तभासद ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्टर / लाभार्थी मालक यांची सूची यामध्ये निर्धारित तारीख अनुसार उपलब्ध आहे । परोक्ष ई–मतदानाकरिता केवळ सक्षम असतील. निर्धारित तारीखे अनुसार सभासदांचे नाव प्रदानित इक्विटी शेअर्सम प्ये प्रदानित आहे त्यांना मतदानाचा अधिकार आहे. सभासदांनी कृपया माहिती करिता सूचनेमध्ये निर्धारित तारीख भनुसार परोक्ष ई–मतदान करावे. एखादा व्यक्ती जो निर्धारित तारीखा अनुसार सभासद नसेल तर सदर सूचन गहितीकरिता असेल व कंपनीचे निबंधक व शेअर ट्रान्सफर एजन्ट पुर्वा शेरेजिस्ट्री (आय) प्रा. लि.  $\operatorname{support} (a)$ purvashare.com यांना ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक यावर संपर्क साधावा. ३३ वी एजीएमची सूचना व

उरावावर एकदा मतदान पार पाडल्यानंतर सभासद पुन्हा मतदान करू शकत नाही किंवा बदल करू शकत नाहीत व तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लेखी स्वरूपात ०२२–२३०५८७३८ व ०२२ २३०५८५४२/४३ वर संपर्के साधावा. सर्व संबंधित माहितीकरिता ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत श्री. राकेश दळवी, वरिष्ठ यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि., ए विंग, २५ वा मजला, मॅराथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई ४०० ०१३ येथे ईमेल ... वर संपर्क साधावा व ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधावा. एजीएमचा तपशील कंपनीची वेबसाइट <u>www.caprolactam</u> co.in व सीडीएसएल <u>www.evoting.cdsl.com</u>, बीएसई लि. <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध

वार्षिक अहवाल २०२२ कंपनीची वेबसाइट <u>www.caprolactam.co.in</u> वर व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट

सीडीएसएल वेबसाइट <u>https://www.evoting.csdl.com</u> वर उपलब्ध आहे. अधिक माहितीकरित

झवेर एस. भानुशाली ठिकाण : मुंबई व्यवस्थापकीय संचालव दिनांक: ०३.०९.२०२२ डीआयएन : ००६६३३७४

व्यवस्थापनात सुधारणा करण्याचा कंपनीचा निर्णय; समन्वयक टीमचीही होईल स्थापना

नवी दिल्ली, दि. २ (वृत्तसंस्था) आला. ज्यामुळे प्रवाशांच्या प्रवास

**नोंदणीकृत कार्यातय :** प्लॉट नं. ४१०, खटाऊ हाऊस, मोगल लेन, माहीम (प), मुंबई ४०००१६ **सीआयएन** : L31300MH1964PLC013088 दूर**ध्वनी क्रमांक** : 61236767/61236711

ई मेटा : iklsecretarial@gmail.com वेबसाइट : www.indokem.co.in व्हिडीओ कॉन्फरन्स / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे आयोजित करण्यात येणारी ५६ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक.

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की : . कंपनी कायदा २०१३ (' अधिनियम ' आणि त्यास्वाली तयार केलेल्या नियमांच्या तरतुदींचे पालन करून आणि सेंबी (तिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन, २०१५ ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२० आणि 13 जानेवारी २०२१ च्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (' MCA परिपत्रकांसह (एकत्रितपणे ' MCA परिपत्रके ', आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे वाचन परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD / CMD 1 / CIR / P / 2022 / 62 दिनांक 13 मे २०२२ (SEBI परिपत्रक ' इंडोकेम तिमिटेड (' कंपनी ' च्या सदस्यांची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM ' द्वारे गुरूवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (VC / इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (' OAVM द्वारे आयोजित

आयडी कंपनी / डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जाईल कंपनीच्या ५६ न्या एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवात कंपनीच्या www.indokem co.in या वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाइटवरही उपलब्ध असेल NSDL www.evoting.nsdl.com वर कंपनीचे सदस्य केवळ VC / OAVM द्वारे एजीएमला उपस्थित राहु शकतील सभासदांना विनंती करण्यात आली आहे की, एजीएमला व्हीसी मार्फत उपरिश्वत

कायद्याच्या तरतुदींचे पालन करून, सूची विनियम एमसीए परिपत्रके आणि सेबी

परिपत्रकांसह वाचले जातात, ५६ व्या एजीएमच्या सचनेसह २०२१-२२ आर्थिक

वर्षासाठी कंपनीचा वार्षिक अहवाल (' वार्षिक अहवाल कंपनीचे, ज्या सदस्यांचे ईमेल

- राहण्याशी संबंधित सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात आणि एजीएमच्य सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करावे . कंपनीचे सदस्य जे डीमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करत आहेत किंवा ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ईमेल आयडी नोंदणीकत केलेला नाही ते एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर दूरस्थपणे (दरम्यान त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पुरतीने देऊ शकतात रिमोट ई - व्होटिंग कालावधी किंवा एजीएम
- दरम्यान सदस्यांना नोटीसमध्ये प्रदान केलेल्या प्रदृतीनुसार ईमेलद्वारे भविष्यातील दस्तऐवज प्राप्त करण्यासाठी ईमेल आयडीची नोंद्रणी करण्याची प्रक्रिया : अ डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या ईमेल आयडीच्या नोंद्रणीसाठी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसपंट (" DP " शी संपर्क साधण्याची विनंती केली जाते b फिजिकल स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य त्यांच्या ईमेल आयडीची नोंदणी कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर
- 101, 207 पार्क, LBS मार्ग, विक्रोळी (पश्चिम, मुंबई 400083 (संपर्क 02249186270 (ईमेल : rnt.helpdesk@linkintime.co.in येथे लि ठिकाण : मुंबई तारीख : 3 सप्टेंबर
- . ज्या सभासदांना AGM मध्ये VC द्वारे किंवा इलेक्टॉनिक मतदानासाठी AGM मध्ये सामील होण्यासाठी सहाय्याची गरज आहे, ते NSDL शी 1800224430 वर संपर्क साधु

शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकतात

इंडोकेम लिमिटेड एसडी/-राजेश डी. पिसाळ

### नॅशनल स्टॅंडर्ड (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: ४१२, ४ था मजला, १७ जी वर्धमान चेंबर्स, कावासजी पटेल रोड, हार्निमन सर्कत्, फोर्ट, मुंबई ४०० ००१. सीआयएन : L27109MH1962PLC265959 वेबसाइट : www.nsil.net.in

ईमेल : investors.nsil@lodhagroup.com दूर. +९१ २२ ६७७३७३७३ फॅक्स : +९१ २२ २३०२४४२ ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व बुक क्लोजर

र. सुचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, वि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी ११.०० वा. विवडीओ कॉन्प्रनेसिंग (किसी)) अन्य आडिओ विल्युअल मीन्समार्पत सभेच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवहारांवर विचाय करण्याकरिता आयोजित केली आहे. लागू कायदा व विविध सर्क्युलर अनुपालन मिनीस्ट्री ऑफ कॉप्पिट ऑफअर्स (एमसीए) सर्क्युलर करनी कायदा, २०१३ व नियमांच्या तार्त्युरी सहक्यान व नियम अनुसार सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० वि. ८ एप्रिल, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० व ६ साम्प्रत्य, २००२ का साम्प्रत्य, सर्क्युलर क्र. १०२०२० व दि साम्प्रत्य, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. १०२०२० व ६ साम्प्रत्य, २०२०, सामान्य सर्क्युलर क्र. १०२०२० व ६ मान्य, २०२० का सामान्य सर्क्युलर क्र. ००१२०२० वि. ६ मो. २०२२ अनुसार का संस्कृतिक क्र. १०२०२० वि. ६ मो. २०२२ अनुसार का संस्कृतिक क्र. १००० का सर्क्युलर क्र. १००० का स्वाच्या स्वच्या स्वच्या का स्वच्या स्वच्या स्वच्या स्वच्या स्वच्या सर्व्या का स्वच्या स्वच्या का स्वच्या स्वच्या क्राय्वेस (क्षीत्य) अन्य आडिओ विल्युअल्य मोन्य मार्पत्र मान्य साम्प्रत्य साम्प्रतं का स्वच्या स्वच्या क्राय्वा स्वच्या स्वच्या स्वच्या क्राय्वा स्वच्या समान्या स्वच्या स्वच्या समान्या स्वच्या स्वच्या समान्या स्वच्या समान्या स्वच्या स्वच्या समान्या स्वच्या स्वच्या स्वच्या स्वच्या समान्या स्वच्या स्वच्या

ईमेल आयडीवर सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविली आहे. सभासद कंपनीच्या द्वारे उपलब्ध प्रत्यक्ष दस्तावेजांची प्रत्यक्ष प्र

- उपलब्ध नाहा याचा कृपया नार ध्यावा. भामतर्वाने कृपया व्यवश्च प्रत वा डिक्सरेरियलाईण्ड स्वरूपातील प्रत निर्धारित तारीखा अनुसार शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ रोजी एजीएमच्या ठिकाणी सदर व्यतिरिक्त नॅशनल सीक्युरिटीज डिपॉडिस्टरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत इंलेक्ट्रानिक मतदान प्रणाली मार्फत सूचनेमध्ये पार पडलेल्या समान्य व विशेष व्यवसायांवर ईलेक्ट्रानिकली मतदान करावे. (परोक्ष ई-मतदान) सल समामदानो कृपया सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर ईलेक्ट्रानिक सीम्स मार्फत मतदान करता येईल. १. एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर ईलेक्ट्रानिक सीम्स मार्फत मतदान करता येईल.
- . परोक्ष ई-मतदान कालावधी मंगळवार दि. २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरु होत आहे
- , पराब हुं-भतदान कालावया माळवार (द. र७ संटबर, २०२२ रोजा स. र,०० वा. सूक्त हात आहे. y. परोब हुं-भतदान मृज्यार, दि. २६ मटेंबर, २०२२ रोजा साय ५,०० वा. बंद होत आहे. ८ सभासदांना निर्धारित तारीख शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ अनुसार दूंलेक्ट्रॉकिक मीन्स मार्फत मतदान करता वेईल . ज्या सभासदांचे इंगेल आयर्डी नॉटणीकृत नाही आहेत त्यांनी एजीएमच्या सूचना/ वार्षिक अहवाल प्राप्त करण्याकरिता र सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर निर्धारित तारीख अर्थात शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ रोजी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदा नांगीन आयार्डी व पासवर्ड करोट करता येईल.
- . जे सभासद कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह संबंधित पॅन अद्ययावत केले नसतील त्या सभासदांना एजीएमच्या टीप मध्ये प्रदानि कंपनी/ आरटीए अनुसार संपर्क साधावा. ए) एजीएमच्या दाय्यान ई-मतदानाकरिता प्रक्रिया एजीएमच्या तारखेपूर्वी ई-मतदा-कालावधी दरम्यान परोक्ष ई-मतदानाकरिता निर्वेशित सूचनेनुसार राहील. एजीएमच्या ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली सुविध प्रदान केली आहे व सभासदांनी व्हीसी/ ओएवहीएम मार्फत एजीएम मध्ये उपस्थित राहावे जे परोक्ष ई-मतदानाद्वारे मतदान करण्यार प्रदान करना आहं व सभासताना व्हासा/ आएवहाएम भाफत एजाएम भण्य उनास्थत राहाव ज पराक्ष इ-मतदानाहार मतदान करण्या उनस्थत असतील त्यांना ई-मतदान मार्फत एजीएमच्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आहे. बी) कंपनीन सभासदांना परोह ई-मतदान प्रणाली मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये पार पहलेल्या व्यवसायांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली ओहे. सी एजीएमच्या ठिकाणी उपलब्ध ई-मतदान मार्फत मतदानाकरिता सुविधा पूर्वी मतदान केले नाही आहे व डी) परोक्ष ई-मतदान मार्फ मतदान पार पाडण्याकरिता विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या दरम्यान ई-मतदान कालावधी दरम्यान एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित करू कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे
- . एजीएमची सचना कंपनीची वेबसाइट www.nsil.net.in वर एनएसडीएल वेबसाइट www.evoting.nsdl.com व
- उपलब्ध आह.

  ्. जर ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौकशी वा तक्रागैकिता समासदांनी ईमेल evoting@nsdl.co.in व संबंधित ईमेल
  investors.sel@lodhagroup.com वर ईलेक्ट्रॉनिक मीन्स द्वारे मतदानाकित्ति जोडले जावे.
  कंपनीन श्रवण गुप्ता (सीओपी क्र. ९९९०) यांना प्रंवरीसिंग कंपनी सचिव म्हणून नियुक्त केले आहे व तितूल परमार (सीओपी
  क्र. १४८४५) ई-मतदान प्रक्रियेमध्ये पितीसक हम्शून स्थष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकिता नियुक्त केले आहे.
  कंपनीच्या सभासतीचे तिसद्दा व शेअर ट्रान्सफर तिकट्टर शनिवात, दि. २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, दि. ३७ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही
  दिवस समाविष्ट) दरम्यान कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता बंद राहील.

आगम कपिटल लिमिटड

सीआयएन: L65990MH1991PLC064631

दूर. क्र. : +९१-७४००१८६१२१ वेबसाइद : <u>www.aagamcapital.com</u> ईमेल : aagamcltd@gmail.com

पुचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) कंपनी कायदा, २०१३

(ॲक्ट) च्या सर्व लागू तरतूद सहवाचन नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांच्याद्वारे प्रदानित व्हिडीओ . कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ऑएव्हीएम) मार्फत बुधवार, दि. २८ सप्टेंबर, २०२२ रोजी दु

१२.३० वा. आयोजित केली आहे व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन

नावश्यकता) विनियमन, २०१५ च्या नियम अंतर्गत जारी सामान्य सर्क्युलर क्र. दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल,

२०२० व ५ मे, २०२० अनुक्रमे व दि. १३ जानेवारी, २०२१, १३ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१ व ५ मे,

२०२२ (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी सर्क्युलर अनुपालन व अन्य लागृ

तरतद यांच्यासह कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय व सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर

पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि. १५

जोनवारी. २०२१ व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १३ मे. २०२२ सीक्यरिटीज

ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) द्वारे जारी व सदर एजीएम सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचा

वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची सूचना व संबंधित सर्क्युलर्स सहवाचन

अनुपालन वित्तीय अहवालासह, संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षा अहवाल व अन्य आवश्यक दस्तावेज

ईलेक्ट्रॉनिक प्रत सर्व सभासद यांना कंपनी वा डपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर दि. ०३

. सप्टेंबर, २०२२ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात धारक शेअर्सना कंपनीच्या सभासदांना पाठविण्या

आली आहे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट अर्थात <u>www.aagamcapital.com</u> वर उपलब्ध आहे व स्टॉक

. कंपनी (व्यवस्थापक व प्रशासन) नियम. २०१४ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०

अनुपालन व सुधारित वेळोवेळी सेबी (सूची अनिवार्यता व गिमचेन आवश्यकता विनियमन) विनियमन २०१५ अंतर्गत

त्रभासदांना सीडीएसएल द्वारे प्रदानित ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई–मतदान) चा वापर करून एजीएमची सूचनेमध्ये

टपाली मतदान सचनेची निर्धारित तारीख अनसार ईलेक्टॉनिक मतदान पणाली मार्फत ३० व्या एजीएमच्या सचनेमध्ये पार

पडलेल्या ठरावांवर ईलेक्ट्रॉनिकली मतदान एजीएममध्ये करू शकतात. सभासदांना दि. २१ सप्टेंबर, २०२२ रोजी

ज़ीएमच्या ठिकाणी परोक्ष ई–मतदान वा ई–मतदान मार्फत ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदान करणे आवश्यक आहे

ई-मतदान कालावधीची सुरुवात रविवार, दि. २५ सप्टेंबर, २०२२ रोजी स. १०.०० वा. भाप्रवे सुरु होत आहे व

. गंगळवार दि. २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. बंद होत आहे. ई-मतदान मोट्यल सीडीएसएल दारे र

तदानानंतर अकार्यरत करण्यात येईल. ई–मतदान सदर तारीखा व वेळेनंतर करता येणार नाही. मतदान एकदा सभासद

गंच्याद्वारे ईलेक्ट्रॉनिकली पार पडले की सभासद त्यामध्ये पुन्हा बदल करू शकत नाहीत. सभासदांना निर्धारित अनुसार

शेअर्स धारक असन त्यांचे ईलेक्टॉनिकली ई-मतदान सविधा मार्फत एजीएमच्या व्यवहारांवर करण्यास होत आहे. ज्या

सभासदांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाही आहेत त्यांनी एजीएमच्या सूचना/ वार्षिक अहवाल प्राप्त करण्याकरिता सदर सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर ई–मतदानाकरिता लॉगीन क्रेडेंशिअल्स प्राप्त करण्याकरिता नोंदणीकरण करावे. जर

. तेणतेही मतदान भागधारक यांच्याद्वारे ई-मतदान मार्फत व्हीसी/ ओएव्हीएम सुविधांच्या मार्फत सभेमध्ये उपस्थित

नव्हते ते त्यांचे मतदान सभेमध्ये उपस्थित भागधारक यांना सभेच्या ठिकाणी ई–मतदानाच्या सविधेकरिता अवैध मानले

खादा व्यक्ती कंपनीचा सभासद असेल त्यास कंपनी ईलेक्ट्रॉनिकली सूचना पाठवेल व निर्धारित तारीखा दि. २१ सप्टेंबर,

२०२२ अनुसार शेअर्स धारक असल्यास ३० व्या एजीएमच्या सूचनेमध्ये विहित अटी मार्फत लॉगीन आयडी/युज

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता तपशील परोक्ष ई–मतदान/ई–मतदान मार्फत सदर मार्फत

जर वैयक्तिक भागधारक /सभासद हे प्रतिभृती धारक असतील तर डिपॉझिटरी अर्थात एनएसडीएल/सीडीएसएल मार्फत

२२ ४४३० वर सपंर्क साधवा

जर ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौकशी वा तक्रारीकरिता सभासदांनी Frequently Asked Questions

(FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वर उपलब्ध <u>www.evotingindia.com</u> हेल्प सेक्शन अंतर्गत संपर्क

सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर रजिस्ट्रर गुरुवार, दि. २२ सप्टेंबर, २०२२ ते

बुधवार, दि. २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरित

जर ई–मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौकशी वा तक्रारीकरिता सभासदांनी Frequently Asked Questions

(FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वर उपलब्ध <u>www.evoting.nsdl..com</u> हेल्प सेक्शन अंतर्गत संपर्क

सभासद जर कोणत्याही तांत्रिकी अडचणींचा सामना करत असतील

त्यांनी एनएसडीएल हेल्पडेस्क वर संपर्क साधावा वा evoting@nsdl.

co.in वर विनंती पाठवन टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० व १८००

सभासद जर कोणत्याही तांत्रिकी अडचणींचा सामना करत असतील त

त्यांनी सीडीएसएल हेल्पडेस्क वर संपर्क साधावा वा helpdesk.

evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून टोल फ्री क्रमांक

आगम कॅपिटल लिमिटेडकरित

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

कविता जैन

०२२-२३०५८७३८ वा ०२२-२३०५८५४२-४३ वर संपर्क साधावा.

हेल्पडेस्क तपशील

एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित एजीएम पहावी. सभासदांनी कृपया काळजी घ्यावी

सर्व ठरावांवर पार पाडण्याकरिता सविधा पदान केली आहे. वरील निर्देशित तरतद व एमसीए सर्क्यलर्स यांच्या अनुपार

विनीमय करण्याकरिता एजीएम एमसीए द्वारे तीन महिने सामान्य विस्तार मंजर केली आहे

रक्सचेंजची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध आहे.

आयडी व पासवर्ड प्रक्रिया सक्षम करता येईल

एनएसडीएल समवेत डिमॅट स्वरूपातील

सीडीएसएल समवेत डिमॅट स्वरूपातील

वैयक्तिक भागधारक प्रतिभूती

. वैयक्तिक भागधारक प्रतिभृती

लॉगीन टाईप

बंद गहील

दिनांक: २९.०८.२०२२

ठिकाण : मुंबई

नॉगीन करावे व संबंतित हेल्पडेस्क वर संपर्के साधावा:

ांदणीकृत कार्यालय : जागा क्र. २, १ ला मजला, रहिमतुला हाउस, ७ होमजी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१, महाराष्ट्र

नॅशनल स्टॅंडर्ड (इंडिया) लिमिटेडकरित मधूर मित्तर कंपनी सचिव व अनुपालन अधिकार

### सनाथनागार एन्टरप्रायजेस लिमिटेड

सोआवएस : L99999MH1947PLC0252768 नोंदणीकृत कार्यालय : ४१२, ४ था मजला, १७ जी वर्धमान चेबसे, कादासजी एटेस रोड, हॉर्निमन सर्कल, फोरे. मुंबरें १५०० ०४, वेबसाय : www.sandhnagar.in र्हमेल : invesotrs.sel@lodhagroup.com तुर. ०९१ २२ ६७७३७३७३ केसस : ०११ २२ २३०१४४२०

७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व बुक क्लोजर

- एजीएमच्या ठिकाणी सदर व्यतिरिक्त नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाल मार्फत सुचनेमध्ये पार पडलेल्या समान्य व विशेष व्यवसायांवर ईलेक्ट्रॉनिकली मतदान करावे. (परोक्ष ई–मतदान) सर्व सभासदांन
  - मच्या सुचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर ईलेक्टॉनिक मीन्स मार्फत मतदान करता येईल
- एशाएमे ज्या सूर्पणाच्या पा पंडाराच्या व्यवसायाच्या इरावद्वानाक मानता मानता मताचा करता घडरा. परीक्ष ई-मतदान कालावाची मांगळवादी त. २७ सार्टेख, २०२२ रोजी स. १०० व्या. सुके होता आहे परीक्ष ई-मतदान गुरुवार, वि. २९ सार्टेख, २०२२ रोजी सायं, ५०० व्या. वंद होता आहे. समामदानी निर्मित तारीख गुरुवार, वि. २३ सार्टेख, २०२२ अनुसार ईस्वेट्यनिक मीस्स मार्फन मतदान करता येईल. ज्या समामदानी चीस्म आयडी नींदणीकृत नाही आहेत त्यांनी एश्रीएमच्या सूचना/ वार्षिक आहवाल प्राप्त करण्याकरिता सदर
- सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर निर्धारित तारीख अर्थात शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ रोजी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानि लॉगीन आयडी व पासवर्ड जनरेट करता येईल.
- लागान आयढा व पासवड जनरट करता यहल. ६. जे समासद करानी, डिपाडिटर पार्टिसप्ट्रसह संबंधित पैन अद्ययावत केले नसतील त्या समासदांना एजीएमच्या टीप मध्य प्रवानित कंपनी/ आरटीए अनुसार संपर्क साधावा. ए) एजीएमच्या दरम्यान ई-मतदानाकरिता प्रक्रिया एजीएमच्या तारखेपूर्व ई-मतदान कालावधी दरम्यान परोश्च ई-मतदानाकरिता निर्देशित सूचनेनुसार राहित पुजीएमच्या ठिकाणी ईलेक्ट्रनिक सतदान प्रणाल सूचिया प्रवान केले आहे व सभासदानी व्हेसिंग ऑपएसिएम मार्फत एजीएम च्ये उपस्थित राहावे जे परोश्च ई-मतदानादोर सत्वाव करणसार उपस्थित असतील त्यांना ई-मतदान मार्फत एजीएमच्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आहे. डी) कंपनीन सभासदां-परोक्ष ई-मतदान प्रणाली मार्फत एजीएमच्या सुवनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली आहे सी) एजीएमच्या ठिकाणी उपलब्ध ई-मतदान मार्फत मतदानाकरिता सुविधा पूर्वी मतदान केले नाही आहे व डी) परोक्ष ई-मतदान मार्फत नतदान मार्फवामकरिता वितृत प्रक्रिया एजीएमच्या दरम्यान ई-मतदान कालावधी दरम्यान एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित करून कंपनीच्या येबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे.
- करून कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला आह.

  ७. प्रवीएपची सुचना कंपनीची बेबसाइट thttp://www.sanathanagar.in वर एनएसडीएल वेबसाइट

  www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

  ८. जा ई-मतरवानच्या संबंधात केणाव्याती चीकशी वा तकारीकरिता साभावदांनी ईमेल evoting@nsdl.co.in व संबंधित

  ईमेल investors.scl@lodhagroup.com वर ईलेक्ट्रॉनिक मीम्स द्वार मतदानाकरिता जोडले जावे.

  कंपनीने श्रवण गुप्ता (सीओपी क्र. ९९९०) यांना प्रवटीसिंग कंपनी सचिव म्हणून तिमुक्त केले आहे व रितृत प्रमास (सीओपी
- क्र. १४८४५) हें-मतदान प्रक्रियेमध्ये परिनीक्षक म्हणून स्पष्ट व पारदर्गक पदतीने पार पाडण्याकरिता निवृक्त केले आहे. कंपनीच्या सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर रजिस्ट्रर मंगळवार, दि. २० सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, दि. ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता बंद राहील.

हितेश मारथाव

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

#### वीक्स एन्टरटेनमेंट लिमिटेड सीआयएन : L93000MH1993PLC072467

नोंदणीकृत कार्यालय: ताराबाई हॉल, १ ला मजला, शिवप्रसाद बिल्डींग, ९७. मरिन डाईव्ह, मुंबई - ४०० ००२, महाराष्ट्र दूर. +९१-०२२-२२८४२१२७

चेबसाइद : www.52weeksenterainment.com ई-मेल : 52weeksentltd@gmail.com सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) ्र त्र्या सर्व लागू तरतूद सहवाचन नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांच्याद्वारे प्रदानित व्हिडीओ कॉन्फरेंसिंग् (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत बुधवार, दि. २८ सप्टेंबर, २०२२ रोजी दु. २.३० . वा. आयोजित केली आहे व मीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (मची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या नियम अंतर्गत जारी सामान्य सर्क्युलर क्र. दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल. २०२० व ५ मे, २०२० अनुक्रमे व दि. १३ जानेवारी, २०२१ (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) यांचे त्रालय यांच्याद्वारे जारी सर्क्युलर अनुपालन व अन्य लागू तरतूद यांच्यासह कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय व सर्क्युल क. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे. २०२०, सेबी/एचओ/सीएफडी. प्तीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि. १५ जानेवारी, २०२१ व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय (सेबी) (एकत्रितरित्या सेबी सर्क्युलर म्हणून संदर्भित) द्वारे जारी व सदर एजीएम सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांव विचार विनीमय करण्याकरिता एजीएम एमसीए द्वारे तीन महिने सामान्य विस्तार मंजूर केली आहे.

वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची सूचना व संबंधित सर्क्युलर्स सहवाचन अनुपालन वित्तीय अहवालासह, संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षा अहवाल व अन्य आवश्यक दस्तावेज ईलेक्ट्रॉनिक प्रत सर्व सभासद यांना कंपनी वा डपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर दि. ०३ प्रप्टेंबर. २०२२ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात धारक शेअर्सना कंपनीच्या सभासदां पाठविण्यात आली आहे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट अर्थात <u>www.52weeksentertainment</u> com वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध आहे

सूचना याद्वारे देण्यात येते की, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनच्छेद १०८ अंतर्गत कंपनीने परोक्ष ई-मतदान सविधा (परोक्ष इई-मतदान) सर्व नभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर मतदान करण्याकरिात आयोजित केले आहे. त्यानुसार कंपनीने एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान करावे. दि. २१ सप्टेंबर, २०२२ रोजी एजीएमच ठिकाणी परोक्ष ई-मतदान व ई-मतदान मार्फत ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत निर्धारित तारीखा नियुक्त केली आहे ारोक्ष ई-मतदान रविवार, दि. २५ सप्टेंबर, २०२२ स. १०.०० वा. सरु होत आहे व मंगळवार, दि. २७ सप्टेबर

२०२२ रोजी ५.०० वा. संपेल परोक्ष ई-मतदानाची निर्धारित तारीखा नंतर मतदान वरील निर्देशित तारीखा व वेळेनंतर अकार्यरत करण्यात येईल. सभासद मतदानाच्या एका मोड करिता केवळ अर्थात परोक्ष ई–मतदान वा ई–मतदा र्जीएममध्ये करू शकतात. सभासदांना एजीएममध्ये परोक्ष ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर आपले मत देण्याची संधी असेल.परोक्ष ई-मतदान प्रक्रियेमध्ये सक्षम भागीदारी मिळविण्याकरित नभासद ज्यांचे नाव एजीएमच्या सूचनेमध्ये पाठवणी पूर्ण झाली नाही त्यांचे संबंधित सर्क्युलर्स यांच्या अंतर्गत ईमेल भायडीच्या नोंदणीकरणाकरिता कंपनीच्या त्यांच्या रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट्स (आरटीए) सह कंपनी योग्य व्यवस्थ करेल. कोणाही व्यक्तीस ज्यांनी कंपनीचे शेअर्स संपादन केलेले आहेत त्यांना सीडीएसएलच्या वेबसाइट वर कंपनीची वेबसाइट वर परोक्ष ई-मतदान माहिती प्रकाशन केली आहे व निर्धारित तारीख़ अनुसार एजीएमची सचना व शेअस

एखादी व्यक्ती कंपनीची सभासद असेल त्यांना सुचना ईलेक्टॉनिकली निर्धारित तारीख अनुसार दि. २१ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविण्यात येईल व २९ वी एजीएमची सचनेमध्ये निर्देशित लॉगीन आयडी/ यजर आयडी व पासवर्ड पाप करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे असेल व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता तपशील परोक्ष ई–मतदान/ई–मतदान मार्फत सदर मार्फत

र्जीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित एजीएम पहावी. सभासदांनी कृपया काळजी घ्यावी जर वैयक्तिक भागधारक /सभासद हे प्रतिभूती धारक असतील तर डिपॉझिटरी अर्थात एनएसडीएल/सीडीएसएल मार्फर

लॉगीन करावे व संबंति हेल्पडेस्क वर संपर्के साधावा हेल्पडेस्क तपशील

	6. 191.0.111111
एनएसडीएल समवेत डिमॅट स्वरूपातील वैयक्तिक भागधारक प्रतिभूती	सभासद जर कोणत्याही तांत्रिकी अडचणींचा सामना करत असतील तर त्यांनी एनएसडीएल हेल्पडेस्क वर संपर्क साधावा वा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४३० वर सपंक साधवा.
सीडीएसएल समवेत डिमॅट स्वरूपातील वैयक्तिक भागधारक प्रतिभूती	सभासद जर कोणत्याही तांत्रिकी अडचणींचा सामना करत असतील तर त्यांनी सीडीएसएल हेल्पडेस्क वर संपर्क साधावा वा helpdesk.evoting@ cdslindia.com वर विनंती पाठवून टोल फ्री क्रमांक ०२२- २३०५८७३८ वा ०२२-२३०५८५४२-४३ वर संपर्क साधावा.
	ही चौकशी वा तक्रारीकरिता सभासदांनी Frequently Asked न मॅन्युअल वर उपलब्ध <u>www.evotingindia.com</u> हेल्प सेक्शन
सुचना देण्यात येते की, कंपनीच्या सभास	दांचे रजिस्टर व शेअर टान्सफर रजिस्टर गुरुवार, दि. २२ सप्टेंबर, २०२२ ते

बुधवार, दि. २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरित जर ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौकशी वा तकारीकरिता सभासदांनी Frequently Asked

Questions (FAQs) व ई-मतदान मॅन्युअल वर उपलब्ध <u>www.evoting.nsdl..com</u> हेल्प सेक्श-र अंतर्गत संपर्क साधाव

सही/ दिनांक: २९.०८.२०२२ सोनल रत्नावर कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी ठिकाण : मुंबई

५२ वीक्स एन्टरटेनमेंट लिमिटेडकरित

# जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड 102, कांचन अपार्टमेंट, एलबीएस कॉलेज समोर, टिळक नगर, दूरध्यनी क्रमांक. ०१४१-४०४७४३८, ई-मेल - customercare@Jumbofin.co

पुरिशिष्ट -IV क (नियम ८ (६) ची तरतृत पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना कायनान्शियल ॲसेट्स ॲंड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या वि विक्रीची सूचना, सुरक्षा व्याज नियम, २००२ च्या अंमलबजावणीच्या नियम ८(६) आणि ९ सह वाचली आहे

याद्वारे सामान्य जनतेला आणि कर्जदाराला आणि विशेषत: जामीनदारांना नोटीस देण्यात आली आहे की जंबो फिनव्हेस्ट (इंडिया) लिमिटेड (सुरक्षा कर्जदार) च्या अधिकृत अधिकाऱ्याने सिक्युरिटी लेनदाराकडे तारण ठेवलेल्या / चार्ज केलेल्या खालील स्थावर मालमत्तेचा वास्तविक ताबा आहे. दिनांक १६.०६.२०२२ जंबो फिनव्हेस्ट (इंडिया) लिमिटेड सिक्युरिटी क्रेडिटर्स) ची खालील देणी वसूल करण्यासाठी खालील कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदारांकडून ०६.१०.२०२२ रोजी नमूद केलेली स्थावर मिळकत हि "जेथे आहे जशीँ आहे आणि जे काही आहे" त्या तत्वावर विक्री केली जाईल. ज्यांच्या मालमत्तेचे वर्णन (सुरक्षित मालमत्ता), राखीव किंमत आणि बयाना रक्कम खालीलप्रमाणे नमूद केली आहे

स्थळ : मुंबई दिनांक : ३ सप्टेंबर २०२२

कर्जदार/जमीनदार/गहाणदार यांचे नाव	13 (2) नोटीसची तारीख / देय रक्कम	थकबाकी ३०/०८/२०२२	मालमत्तेचे वर्णन (सुरक्षित मालमत्ता)	राखीव किंमत	बयाना रक्कम	निविदा विक्रीची तारीख आणि वेळ
(१) श्री. इद्रीस रशीद चौधरी (कर्जदार/ मॉराजर) (२) श्रीमती. सारा इद्रीस चौधरी (सहकर्जदार) (३) श्री. शाहनवाझ कुरेशी (जामीनदार)	दिनांक १६/०३/२०१९	दिनांक 30/0८/२०२२	सर्वे क. १३४/१/२, एलॉट नं. १ (५२४,९० चौ. मीटरचे मोजमाप क्षेत्र) बांचलेली ब्रह्मा इस्टेट विल्डिंग क्र. सी, तकमजला दुकान क. १५, गावः कोंढवा, पुण-४१००४ (२४२ चे मोजमाप क्षेत्रफळ) चौ.फुट) खालीलप्रमाणे बद्धः पूर्वः सब प्लॉट क. १२ सार्वेशनः अंतर्गत रस्ता उत्तरः सार्वजनिक रस्ता दक्षिणः मोकळी	३८,००,०००/ <b>-</b> (शब्दात रुपये अडतीस लाख फक्त)	रु. ३,८०,०००/- (शब्दात तीन लाख ऐंशी हजार फक्त)	०६/१०/२०२२ दुपारी ०१.०० ते ३.००

लेलाव /विक्री ठिकाण, टेंडर सबमिशन जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड, एस ७-२,७ वा मजला,पिनॅकल बिझनेस पार्क, शांती नगर बस स्थानक,महाकाली केट

रोड,एमआयडीसी,मुंबई अधेरी(पूर्व),महाराष्ट्र-४०००९३ . इच्छुक खरेदीदार यांनी टेंडर /ऑफर्स के.वाय.सी. कागदपत्रे व १०% राखीव किमतीचे (EMD) पे ओर्डर / डीडी सह जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड या नावाने काढून एसं ७-२,७ वा मजला,पिनॅकल बिझनेस पार्क, शांती नगर बस स्थानक, महाकाली केव्स रोड, एमआयडीसी, मुंबई अंधेरी (पूर्व),महाराष्ट्र-४०००९३ या परचाव० ०१/१०/२०२२ पर्यंत सायं ४.०० वाजेपर्यंत पोहचेल असे पाठविण्यात यावे. सीलबंद लिफाफे उपलब्ध इच्छुक खरेदीदारांच्या उपस्थितीत ०६.१०.२०२२ रोजी दुपार्र

९.०० आणि ३.०० वाजता जंबो फिनवेस्ट इंडिया लिमिटेडच्या वर नमुद केलेल्या कार्यालयात उघडले जातील. इच्छुक खरेदीदार यांनी आपले टेंडर/ऑफर्स बयान रकमेचे पे ओर्डर/डी डी सीलबंद पाकिटात घालून व पाकिटावर "इद्रीस रशीद चौधरी" यांच्या मिळकतीचे टेंडर" असे स्पष्ट नमूद करावे. यशस्वी निविदाकाराने यशस्वी निविदाकाराचे नाव अधिकृत अधिकाऱ्याने घोषित केल्यानंतर लगेचच यशस्वी बोलीच्या २५% रक्कम (बयाणा रकमेसह) जमा कराव लागेल, अन्यथा बयाणा रक्कम जप्त केली जाईल.

यशस्वी निविदाकाराने विक्रीच्या पुष्टीकरणाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत उर्वरित ७५% रक्कम कार्यालयातील वेळेत भरणे बंधनकारक राहील. जर सदरर भरणा सदर मुदतीत केला गेला नाही तर भरलेली २५% रक्कम जप्त करण्यात येईल.

. अधिकृत अधिकान्याकङे कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा निविदा पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. निविदा सादर करण्या आणि निविदा उघडण्याची तारीख राज्य सुट्टी असल्यास, निविदा पुढील कामकाजाच्या दिवशी असेल.

जाना नाचन उच्च नाचारात्व क्षार्य कुछ आर्ट्स व्याप्त नाचन कुछार भागका जाना विस्तारात्व किया है। लिलाव होत असलेल्या मालमत्तेवर इतर कोणत्याही बोजा बाबतची महिती अधिकृत अधिकान्याच्या माहितीत नाही. अधिकृत अधिकान्याला विक्रीखालील मालमत्तेच संदर्भात कोणतेही शुल्क, भार, मालमत्ता कर किंवा सरकार किंवा इतर कोणत्याही संस्थेला देय असलेल्या कोणत्याही शुल्कासाठी जबाबदार धरले जाणार नाही. विक्री कार्यवाहीतील स्थावर मिळकतीबाबत आवश्यक तो कर, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, टीडीएस, फी, तसेच इतर सर्व अनुषंगिक खर्च नियमानुसार व वेळोवेळ होणाऱ्या बदलानुसार सर्वस्वीपणे खरेदीदार यांचा राहील.

. टेंडर बिड अहस्तोंतरणीय असेल. बयाना रक्कम, भाग पेमेंट इत्यादीसाठी केलेल्या कोणत्याही पेमेंटवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

. सदर विक्री / लिलाव आपल्यावर कायम न झाल्यास आपण भरलेली बयाना रक्कम परत करण्यात येईल. सदर बयाना रकमेवर व्याज दिले जाणार नाही रथावर मालमत्तेच्या प्रत्यक्ष पाहणी दिनांक २८.०९.२०२२ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत करता येईल. मालमत्ता किंवा निविदा संबंधित माहितीसार अधिकत अधिकारी यांच्याशी जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड. एस ७-२.७ वा मजला. पिनॅकल बिझनेस पार्क. शांती नगर बस स्थानक. महाकाली केव्स रो जाबकुर जाबकर वाच्चरा जावा नाजपट कार्यां एमआयडीसी, मुंबई अंधेरी (पूर्व), महाराष्ट्र-४०००९३ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. टीप: -सदरचे ३० दिवसांच्या नोटीसचे नियम ८(६)एनफोर्समेंट ऑफ सीक्यूरीटी एक्ट २००२ अन्वये कर्जदार/ सह कर्जदार/ जामीनदार/ मॉरगेजर यांना सुद्धा लागू आहे.

तारीख:**- 03.09.2022** ठिकाण:**-** गाव-कोंढवा, पुणे



#### जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड 102, कांचन अपार्टमेंट, एलबीएस कॉलेज समोर, टिळक नगर, दूरध्यनी क्रमांक. ०१४१-४०४७४३८, ई-मेल

परिशिष्ट - IV क {नियम ८ (६) ची तरतृद पहा} स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना कायनान्शियल ॲसेटस अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर म सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फार विक्रीची सूचना, सुरक्षा व्याज नियम, २००२ च्या अमलबजावणीच्या नियम ८(६) आणि ९ सह वाचली आहे

याद्वारे सामान्य जनतेला आणि कर्जदाराला आणि विशेषत: जामीनदारांना नोटीस देण्यात आली आहे की जंबो फिनव्हेस्ट (इंडिया) लिमिटेड (सुरक्षा कर्जदार) च्या अधिकृत अधिकाऱ्याने सिक्यरिटी लेनदाराकडे तारण ठेवलेल्या / चार्ज केलेल्या खालील रथावर मालमत्तेचा वास्तविक ताबा आहे. दिनांक २५.०२ २०२२ जंबो फिनटहेस्ट (इंडिया) लिमिटेड (सिक्युरिटी क्रेडिटर्स) ची खालील देणी वसूल करण्यासाठी खालील कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदारांकडून १९.०९.२०२२ रोजी नमूद केलेली स्थावर मिळकत हि "जेथे आहे जशी आहे आणि जे काही आहे" त्या तत्वावर विक्री केली जाईल. ज्यांच्या मालमत्त्वे वर्णन (सुरक्षित मालमत्ता), राखीव किंमत आणि बयाना रक्कम खालीलप्रमाणे नमूद केली आहे

कर्जदार/जमीनदार/गहाणदार यांचे नाव	13 (2) नोटीसची तारीख / देय रक्कम	थकबाकी ३०/०८/२०२२	मालमत्तेचे वर्णन (सुरक्षित मालमत्ता)	राखीव किंमत	बयाना रक्कम	निविदा विक्रीची तारीख आणि वेळ
(१) श्री. अमित नंदू वर्मा (कर्जदार/ मॉरगेजर) (२) श्रीमती. करुपना अमित वर्मा (सहकर्जदार) (३) श्री. चरण सिंघ पनवर (जामीनदार)	9६/०३/२०१९/ रु. ७८,४९,९०३/- दिनांक १६/०३/२०१९ या दिवशी पासुन भविष्यातील व्याज आणि खर्चांची परक्फेड होईपर्यंत रक्कम	रु, १,२७,६४,९९५/- दिनांक ३ <i>०१०८/२०२२</i> पासून भविष्यातील व्याज आणि खर्चाची परतफेड होईपर्यंत रक्कम	ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील विंग बी मधील या	रु. ५८,५०,०००/- (शब्दात रुपये अह्ययन्न लाख पन्नास हजार फक्त)	५,८५,०००/- (शब्दात पाच लाख पचाऐशी हजार फक्त)	१९/०९/२०२२ दुपारी ०१,०० ते ३,००

निविदा सादर करण्याची शेवटची तारीख – १६/०९/२०२२ दपारी 04.00 पर्यंत

लिलाव /विक्री ठिकाण, टेंडर सबमिशन जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड, एस ७-२, ७ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, शांती नगर बस स्थानक, महाकाली केव्स रोड एमआयडीसी, मुंबई अंधेरी (पूर्व), महाराष्ट्र-४०००९३

. इच्छुक खरेदीदार यांनी टेंडर /ऑफर्स के.वाय.सी. कागदपत्रे व १०% राखीव किमतीचे (EMD) पे ओर्डर / डीडी सह जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड या नावाने काढून एस ७-२,७वा मजला,पिनॅकल बिझनेस पार्क, शांती नगर बस स्थानक, महाकाली केव्स रोड, एमआयडीसी, मुंबई अंधेरी (पूर्व), महाराष्ट्र-४०००९३ या पत्याव १६/०९/२०२२ पर्यंत सायं ४.०० वाजेपर्यंत पोहचेल असे पाठविण्यात यावे. सीलबंद लिफाफे उपलब्ध इच्छुक खरेदीदारांच्या उपस्थितीत १९/०९/२०२२ रोजी दुपारी १.०० आणि ३.०० वाजता जंबो फिनवेस्ट इंडिया लिमिटेडच्या वर नमूद केलेल्या कार्यालयात उघडले जातील. इच्छुक खरेदीदार यांनी आपले टेंडर/ऑफर्स बँयान रकमेचे पे ओर्डर/डी डी सीलबंद पाकिटात घालून व पाकिटावर "अमित नंदू वर्मा" यांच्या मिळकतीचे टेंडर" असे स्पष्ट नमूद करावे. यशस्वी निविदाकाराने यशस्वी निविदाकाराचे नाव अधिकृत अधिकाऱ्याने घोषित केल्यानंतर लगेचच यशस्वी बोलीच्या 25% रव

लागेल, अन्यथा बयाणा रक्कम जप्त केली जाईल. यशस्वी निविदाकाराने विक्रीच्या पुष्टीकरणाच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत उर्वरित ७५% रक्कम कार्यालयातील वेळेत भरणे बंधनकारक राहील. जर सदरच

भरणा सदर मुदतीत केला गेला नाही तर भरलेली २५% रक्कम जप्त करण्यात येईल . . अधिकत अधिकाऱ्याकडे कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा निविदा पढे ढकलण्याचा अधिकार आहे. निविदा सादर करण्या

आणि निविदा उघडण्याची तारीख राज्य सुट्टी असल्यास, निविदा पुढील कामकाजाच्या दिवशी असेल. लिलाव होत असलेल्या मालमत्तेवर इतर कोणत्याही बोजा बाबतची माहिती अधिकृत अधिकाऱ्याच्या माहितीत नाही. अधिकृत अधिकाऱ्याला विक्रीखालील माल

संदर्भात कोणतेही शुल्क, भार, मालमत्ता कर किंवा सरकार किंवा इतर कोणत्याही संस्थेला देय असलेल्या कोणत्याही शुल्कासाठी जबाबदार धरले जाणार नाही. विक्री कार्यवाहीतील स्थावर मिळकतीबाबत आवश्यक तो कर, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, टीडीएस, फी, तसेच इतर सर्व अनुषंगिक खर्च नियमानुसार व वेळोवेळ

होणाऱ्या बदलानसार सर्वस्वीपणे खरेदीदार यांचा राहील. . टेंडर बिड अहस्तांतरणीय असेल. बयाना रक्कम, भाग पेमेंट इत्यादीसाठी केलेल्या कोणत्याही पेमेंटवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. . सदर विक्री / लिलाव आपल्यावर कायम न झाल्यास आपण भरलेली बयाना रक्कम परत करण्यात येईल. सदर बयाना रकमेवर व्याज दिले जाणार नाही

अधिकृत अधिकारी यांच्याशी जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड, एस ७-२,७ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, शांती नगर बस स्थानक, महाकाली केव्स रोज ्रपम्आयडीसी, मुंबई अंधेरी (पूर्व), महाराष्ट्र-४०००९३ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. टीप: - सदरचे ९५ दिवसांच्या नोटीसचे नियम ८(६) एनफोर्समेंट ऑफ सीक्यूरीटी एक्ट २००२ अन्वये कर्जदार/ सह कर्जदार/ जामीनदार/ मॉरगेजर यांना सुद्धा लागू आहे.

स्थावर मालमत्तेच्या प्रत्यक्ष पाहणी दिनांक १४.०९.२०२२ सकाळी ११.०० ते दपारी ३.०० या वेळेत करता येईल. मालमत्ता किंवा निविदा संबंधित माहितीसार्ठ

तारीख:- 03.09.2022 ठिकाण:- गाव-बावधन बुद्रुक, तालुका:- मुळशी, जिल्हा:- पुणे

अधिकृत अधिकारी जंबो फिनव्हेस्ट (इंडिया) लिमिटेड

टाटाच्या मालकी असलेल्या एअर अधिक सुखकर करण्यासाठी कंपनीच्या इंडिया विमान कंपनीच्या वतीने नुकताच वतीने व्यवस्थापनातील सुधारणांवर भर

वैयक्तिक कामगिरींचा आढावा घेण्यात देण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडोकेम लिमिटेड